

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उमेदवारीची संधी

जनसंवाद क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी टाटा ट्रस्ट्सच्या सहकार्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतर्वासिता (इंटरनशिप) उपक्रमाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात १८ उमेदवार ११ महिन्यांसाठी मानधन तत्वावर काम करतील.

या उमेदवारांची निवड मुलाखत घेऊन होईल. इच्छुक उमेदवार maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर २० जुलै, २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात (अर्जाचे शुल्क लागू, शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल)

या उपक्रमात निवडण्यात आलेल्या उमेदवारांना प्रती महिना रू २५ हजार (आयकर आणि अंशदायी भविष्य निर्वाह निधी वजा जाता अंदाजे सुमारे २२ हजार रू.) मानधन देण्यात येईल. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येईल.

या कार्यक्रमांतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत खलील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

१. **संहिता लेखक** :- (एकूण पदे - ९, मराठी) नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि नाशिक विभागासाठी प्रत्येकी १ पद व मुंबईसाठी ५ पदे (पात्रता-जनसंवादातील पदवी, अनुभवास प्राधान्य.)

२. **सोशल मीडियासाठी संहिता लेखक** :- (एकूण पदे - ३)(पात्रता- कोणतीही पदवी, सोशल मीडियाशी संबंधित लघु अभ्यासक्रम केला असल्यास अथवा सोशल मीडिया क्षेत्रातील अनुभव असल्यास अथवा जनसंवादातील पदवी असलेल्या आणि सोशल मीडिया क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.)

३. **ग्राफिक डिझाईनर** :- (एकूण पदे - २)(पात्रता- फाईन / अॅप्लाइड आर्टमधील पदविका/पदवी, कोरल ड्राॅ, इन डिझाईनमधील अनुभवास प्राधान्य.)

४. **व्हिडिओ एडिटर** :- (एकूण पदे - २) (पात्रता- १२ वी, व्हिडिओ एडिटिंगची पदवी असल्यास प्राधान्य, FCP, adobe premiere मधील अनुभवास प्राधान्य, व्हिडिओ एडिटिंगमधील ३ वर्षांचा अनुभव आवश्यक)

५. **माहिती तंत्रज्ञान सहायक** :- (एकूण पदे-२) (पात्रता- B.E.(IT/CS), M.Sc. (IT/CS), M. Tech) अनुभवास प्राधान्य.

अर्जदाराने पुढील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे :-

- अर्जदाराने आवश्यक पदवी किमान ५० टक्के गुणांसह अथवा बी ग्रेडसह प्राप्त केलेली असावी.
- एमएस ऑफिस तसेच ज्या विषयात काम करण्यासाठी अर्ज केला आहे त्या विषयातील संगणक प्रणालीची माहिती असणे आवश्यक.
- ३१ मार्च, २०१९ रोजी अर्जदाराचे वय ३३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या तसेच शासन किंवा शासनाशी संबंधित प्रकल्प किंवा योजनेतील अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवाराकडे स्वतःचा अत्याधुनिक स्वरूपाचा लॅपटॉप असणे आवश्यक आहे.
- हा कार्यक्रम म्हणजे शासकीय सेवा नसेल. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे कोणतेही लाभ उमेदवारांना देण्यात येणार नाही.